

DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED

MAYFAIR, A-11, SECOND FLOOR, NEW FAIR, CO-OPERATIVE HOUSING SOCIETY LTD. 26, S. V. ROAD, BANDRA (WEST), MUMBAI - 400050.

Email : info@dolphinoffshore.com Mob No. +91 6357073229



January 28, 2025

To,
Corporate Relations Department
BSE Limited
2nd Floor, P.J. Towers,
Dalal Street,
Mumbai - 400 001

To,
Corporate Relations Department
National Stock Exchange of India Limited.
Exchange Plaza, Plot No. C-1, Block-G,
Bandra Kurla Complex, Bandra (East),
Mumbai - 400 051.

SCRIP CODE: 522261

SYMBOL: DOLPHIN

Sub.: Newspaper Publication of Financial Results - Regulation 47 of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

Dear Sir/Madam,

In compliance with Regulation 47 and other applicable provisions of Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed herewith the copy of newspapers advertisement published on Tuesday, January 28, 2025, in Active Times (English) and Lakshwashdeep (Marathi) editions wherein the unaudited standalone and consolidated Financial Results of the Company for the quarter ended on December 31, 2024 as approved by the Board of Directors of the Company at its meeting held on Monday, January 27, 2025 have been published.

This intimation will also be uploaded on the Company's website at www.dolphinoffshore.com

You are requested to take the same on your record.

Thanking You,

Yours faithfully,

For, Dolphin Offshore Enterprises (India) Limited

K. B. Khumar

Krena Khamar
Company Secretary & Compliance Officer
Membership No. A62436



Encl.: a/a

NOTICE

LOSS OF THE SHARE CERTIFICATE AND SALE DEED Flat No 1A/101 The Chandravan Co-operative Society Limited, Ganesh Ward, Panchpakhandi, Behind Nitin Co., Thane West -400601, that my Late Father Ashok Sambhaji Sawant after the death I am not able to find the original share certificate and Sale Deed of Flat No 1A/101 The Chandravan Co-operative Society Limited, Ganesh Ward, Panchpakhandi, Behind Nitin Co., Thane West -400601.

As far as I can search and remember after the death of my father, I have searched the same and the original document of the said flat is lost/misplaced and not able to find till date. The detail of 5 share having share certificate number 0016 to 0020 shares of Chandravan Co-operative Society Limited as per Share Certificate No 4 of Book A, and the original Sale Deed registered on 26 February 2018 at Sub register office Thane 5.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that Flat No. B/101, First Floor, of Geeta Darshan Co-Op. Hsg. Soc. Ltd., Geetanjali Nagar, Building No. 1, Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, was in the name of Shri Maulik Bansalis Joshi & Shri Bansalis Ambalal Joshi. But Shri Bansalis Ambalal Joshi, expired on 19/7/2022, and as one of his heir and legal representative Shri Maulik Bansalis Joshi, have applied to the society for transfer of 50% share in the said Flat and the said Shares on his name, to become the absolute owner of the said Flat and the said Shares. Any persons having any claims can object in writing together with documentary evidence at A/104, New Shree Siddhivinayak CHS Ltd., Station Road, Bhayander (W), Dist. Thane - 401101, within 14 days from the date of this notice failing which it shall be assumed that no any persons has any claims on the said Flat and the said Shares and the society will accept the application of which please take a note.

Sd/- PUNIT SUNIL GARODIA (Advocate, High Court, Mumbai) Place: Bhayander Date: 28.01.2025

PUBLIC NOTICE

This Notice is given to public at large that my client SHRI RAHUL GANESH PARDESHI reside in as mentioned in schedule description of the property. That Owner of Schedule Property Late SMT. RAJANI GANESH PARDESHI (Mother) since deceased died intestate on 21-11-2010 and SHRI. GANESH RAMPRASAD PARDESHI (Father) since deceased died intestate on 17-08-2023 leaving behind their only legal heir SHRI. RAHUL GANESH PARDESHI. The original allottee member Shri. UMESH BABURAO GHOLE have sold the above said room by agreement to Late SMT. RAJANI GANESH PARDESHI, and managing committee of Gori (2) Ganesh Krupa CHSL, are aware about the said agreement, and do agree the same about the said transaction. That the original allotment letter issued by MHADA authority and Share Certificate Issued by the Gori (2) Ganesh Krupa CHSL has been lost for which my client have recorded the said fact through online Lost Report No. 8434-2025 dated 18-01-2025.

On behalf of my client SHRI. RAHUL GANESH PARDESHI the undersigned advocate hereby issue claims or objection from other heirs(s) or claimant(s) or objector(s) for the transfer of the schedule property and shares and interest of the deceased member in the schedule property in the favour of my client within a period of 14 days from the publication of this notice, with copies of proof to support the claim or objection to (Advocate) Vikas Nana Tambavekar at Mishra Nagar, Behind Vijay Store, M. D. Keni Marg, Bhandup Gaon, Bhandup East, Mumbai 400042.

If no claims/objections are received within the period prescribe above the MHADA/SOCIETY /CONCERNED AUTHORITY shall be at the liberty to transform the schedule property and shares and interest of deceased to SHRI. RAHUL GANESH PARDESHI. Any claims thereafter shall be considered as waived and /or abandoned and the transfer shall be completed.

Sd/- Vikas Nana Tambavekar (Advocate) Place: Mumbai Date: 28-01-2025

PUBLIC NOTICE

NOTICE REGARDING LOST CERTIFICATES OF RHI Magnesita India Limited. Registered Office: Unit No 705 7th Floor Lodha Supremus, Kanjurmarg Village Road Kanjurmarg (E) Mumbai Maharashtra - 400042.

NOTICE is hereby given that the following share certificates are registered in my name has been misplaced Therefore I have applied for issue of duplicate share certificates to the RHI Magnesita India Limited Unit No 705 7th Floor Lodha Supremus Kanjurmarg Village Road Kanjurmarg (East) Mumbai Maharashtra - 400042.

Table with 5 columns: Sr. No., Folio No., Name of Shareholders, Certificate No., Distinctive No(s), Shares Qty. Row 1: Mahendra Jannadas Kara, 631, 5003647 to 5005646, 2000. Row 2: Mahendra Jannadas Kara, 1955, 1955779 to 1957778, 2000.

Date: 28/01/2025 Place: Mumbai

SAMARPAN CO-OP. HOUSING SOCIETY LTD. DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 20/02/2025 at 2:00 PM. M/s. Samarpan Co. Op. Housing Society (Proposed) & Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below.

Table with 4 columns: Survey No., Hissa No., Plot No., Area. Row 1: 19, 24, -, 414 Sq. Mtrs.

Office: Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 27/01/2025

PUBLIC NOTICE

We are pleased to announce that our company, Great Tailoring LLP, is being converted to a Private Limited Company and will henceforth be known as Great Tailoring Private Limited. For any inquiries, feel free to contact us at our Email - thegreattailoringcompany@gmail.com

SHETRUNJI CO-OP. HOUSING SOCIETY LTD. DEEMED CONVEYANCE NOTICE

Notice is hereby given that the above Society has applied to this office for declaration of Deemed Conveyance of the following properties. The next hearing is kept on 20/02/2025 at 2:00 PM.

M/s. Aakash Land Developers & Others those who have interest in the said property may submit their say at the time of hearing at the venue mentioned below. Failure to submit any say, it shall be presumed that nobody has any objection and further action will be taken.

Description of the property - Village Achole, Nallasopara (E), Tal. Vasai, Dist. Palghar

Table with 3 columns: Survey No., Hissa No., Area. Row 1: 123, B, Area 12370.00 Sq. Meter Out Of Area 11185.94 Sq. Meter Out Of That Area Of The Said Society is 2382.33 Sq Mtrs

Office: Administrative Building-A, 206, 2nd Floor, Kolgaon, Palghar-Boisar Road, Tal. & Dist. Palghar. Date: 27/01/2025

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Corporate Office: Cerebrum IT Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014, Branch Office: Naman Tower, 1st Floor, Rajaji Gandhi Square Near Jogwar Hospital, Bandra-441904, Authorized Officer's Details: Name: Ruturaj Surve, Email ID: ruturaj.surve@bajajhousing.co.in, Mob No. 886001411 & 9970097432

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act')

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ('BHFL') and the possession of the said immovable property ('secured asset/property') has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 03-Mar-2025 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under.

Table with 3 columns: 1. RESERVE PRICE, 2. END OF THE PROPERTY, 3. BID INCREMENT. Row 1: Rs. 17,46,000/-, Rupees Seventeen Lakhs Forty Six Thousand Only, EMD: Rs. 1,74,600/- (Rupees One Lakh Seventy Four Thousand Six Hundred Only), 10% of Reserve Price, Bid Increment - Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) & In Such Multiples.

Table with 4 columns: 1. DATE & TIME OF E-AUCTION, 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD, 3. DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION, 4. PROPERTY DESCRIPTION. Row 1: 03-Mar-2025 Between 11:00 AM TO 12:00 PM WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES, 28/01/2025 Up to 5:00PM (IST), 03/03/2025 Between 11:00 AM TO 4:00 PM (IST), Description of The Immovable Property: Row House Number 2 Hari Om Row House Apartment No. 1, Comprised On Plot No. 59 S. No- 121/1+2/1 Gangapur Shiwaj, Nashik, Nashik, Maharashtra-422012, Butted & Bounded On East: Row House No. 1, West-Row House No. 3, North-Road South--Row House No. 4

Terms And Conditions Of The Public Auction Are As Under: 1. Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. 2. The Secured asset will not be sold below the Reserve price. 3. The Auction Sale will be online through e-auction portal. 4. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 03rd March 2025 from 11:00 AM to 12:00 PM to onwards with unlimited auto extension of 5 minutes each. 5. For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer.

DATE: 28/01/2025 PLACE:- NASIK Authorized Officer (Ruturaj Surve) BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Corporate Office: Cerebrum IT Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014, Branch Office: Naman Tower, 1st Floor, Rajaji Gandhi Square Near Jogwar Hospital, Bandra-441904, Authorized Officer's Details: Name: Prashant Shinde, Email ID: prashant.shinde@bajajhousing.co.in, Mob No. 8669189048 & 9823717114

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act')

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ('BHFL') and the possession of the said immovable property ('secured asset/property') has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 04/03/2025 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under.

Table with 3 columns: 1. RESERVE PRICE, 2. END OF THE PROPERTY, 3. BID INCREMENT. Row 1: Rs. 20,00,000/- (Rupees Twenty Lakhs Only), EMD: Rs. 2,00,000/- (Rupees Two Lakhs Only), 10% of Reserve Price, Bid Increment - Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) & In Such Multiples.

Table with 4 columns: 1. DATE & TIME OF E-AUCTION, 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD, 3. DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION, 4. PROPERTY DESCRIPTION. Row 1: 04/03/2025 Between 11:00 AM TO 12:00 PM WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES, 03/03/2025 Up to 5:00PM (IST), 02/02/2025 to 24/02/2025 Between 11:00 AM TO 4:00 PM (IST), Description of The Immovable Property: Plot No.21/B party G.No. 147, A/P- Arnte II KHLI, Tal. Shirpur, Dist-Dhule, Pin -425427, Butted & Bounded On East- P No. 21A, West-Part Of P No. 21B, North- S No. 146, South- 9.00 M Road

Terms And Conditions Of The Public Auction Are As Under: 1. Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. 2. The Secured asset will not be sold below the Reserve price. 3. The Auction Sale will be online through e-auction portal. 4. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 4th March, 2025 from 11:00 AM to 12:00 PM to onwards with unlimited auto extension of 5 minutes each. 5. For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer.

DATE: 28/01/2025 PLACE:- CHOPDA Authorized Officer (Prashant Shinde) BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

BAJAJ HOUSING FINANCE LIMITED

Corporate Office: Cerebrum IT Park B2 Building, 5th Floor, Kalyani Nagar, Pune, Maharashtra-411014, Branch Office: 7th Floor, Sumer Plaza, Unit No. 702, Marol Maroshi Rd, Sankesh, Pada Welfare Society, Marol, Andheri East, Mumbai, Maharashtra 400059. Authorized Officer's Details: Name: Vishwajeet Tusharkant Singh, Email ID:vishwajeet.singh1@bajajhousing.co.in Mob No. 8669189048 & 976888946

PUBLIC NOTICE FOR E-AUCTION FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES UNDER THE SECURITISATION AND RECONSTRUCTION OF FINANCIAL ASSETS AND ENFORCEMENT OF THE SECURITY INTEREST ACT 2002 ('Act')

Notice is hereby given to the public in general that the below mentioned Borrower/co-borrower mortgaged the immovable property which is described hereunder to Bajaj Housing Finance Limited ('BHFL') and the possession of the said immovable property ('secured asset/property') has been taken over by the Authorized Officer in accordance of the SARFAESI Act 2002 and rules there to. The secured asset will be sold through public auction by bidding for realization of the loan dues, applicable interest, charges and costs etc., payable to BHFL as detailed below. The secured asset is being sold on 15/02/2025 and the bidding will be held on "AS IS WHERE IS", "AS IS WHAT IS", "WHATEVER THERE IS" AND "WITHOUT RECOURSE BASIS" under the rule number 8 & 9 of the Security Interest (Enforcement) Rules (hereinafter referred to as the rules) and on the terms and conditions specified here-under.

Table with 3 columns: 1. RESERVE PRICE, 2. END OF THE PROPERTY, 3. BID INCREMENT. Row 1: Rs. 16,20,000/- (Rupees Sixteen Lakhs Twenty Thousand Only), EMD: Rs. 1,62,000/- (Rupees One Lakh Sixty Two Thousand Only), 10% of Reserve Price, Bid Increment - Rs. 25,000/- (Rupees Twenty Five Thousand Only) & In Such Multiples.

Table with 4 columns: 1. DATE & TIME OF E-AUCTION, 2. LAST DATE OF SUBMISSION OF EMD, 3. DATE & TIME OF THE PROPERTY INSPECTION, 4. PROPERTY DESCRIPTION. Row 1: 15/02/2025 Between 11:00 AM TO 12:00 PM WITH UNLIMITED EXTENSION OF 5 MINUTES, 14/02/2025 Up to 5:00PM (IST), 14/02/2025 Between 11:00 AM TO 4:00 PM (IST), Description of The Immovable Property: All that piece and parcel of the property being Flat No. 404, 4th Floor, Sai Amrut, Area Admesuring 500 Sq Ft, Equal To 46.45 Sq Mtr Carpet, Village- Katrap, Badlapur (e), Thane, Maharashtra-421503, Butted & Bounded On East: Amrita Padu Bhande's Land, West: - Amrita Padu Bhande's Land, North: - V R Shenoy's Plot & South: - N Raghavan's Plot

Terms And Conditions Of The Public Auction Are As Under: 1. Public Auction is being held on "AS IS WHERE IS, AS IS WHAT IS AND WITHOUT RECOURSE BASIS" and is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to Bajaj Housing Finance Limited. 2. The Secured asset will not be sold below the Reserve price. 3. The Auction Sale will be online through e-auction portal. 4. The e-Auction will take place through portal https://bankauctions.in, on 15th February, 2025 from 11:00 AM to 12:00 PM to onwards with unlimited auto extension of 5 minutes each. 5. For detailed terms and conditions please refer company website URL https://www.bajajhousingfinance.in/auction-notices or for any clarification please connect with Authorized officer.

DATE: 28/01/2025 PLACE:- Thane Authorized Officer (vishwajeet Tusharkant Singh) Bajaj Housing Finance Limited

Shriram Finance Limited

Head Office: Level-3, Wockhardt Towers, East Wing C-2 Block, Bandra Kurla Complex, Bandra (East), Mumbai 400 051; Tel: 022 4241 0400, 022 4060 3100; Website: http://www.shriramfinance.in Registered Off: Sri Towers, Plot No.14A, South Phase Industrial Estate, Guindy, Chennai 600 032. Branch Off: Solitaire Corporate park, Building No 10 ,1062, 6th Floor |, Guru Hargovindji Marg, Chakala Andheri East Mumbai - 400 093

APPENDIX-IV-A [SEE PROVISION TO RULE 8 (5) & (6)] AUCTION NOTICE FOR SALE OF IMMOVABLE PROPERTIES

NOTE: It is informed that "SHIRAM CITY UNION FINANCE LIMITED" has been amalgamated with "SHIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" as per order of NCLT, Chennai. Subsequently the name of "SHIRAM TRANSPORT FINANCE LIMITED" was changed as "SHIRAM FINANCE LIMITED" with effect from 30.11.2022 vide Certificate of Incorporation pursuant to change of name dated 30-11-2022.

E-Auction Notice for Sale of Immovable Assets under the Securitization and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 read with provision to Rule 8(5) & (6) of the Security Interest Enforcement Rules, 2002.

Notice is hereby given to public in general and in particular to the Borrower/s and Guarantor/s that the below described immovable properties mortgaged/charged to the Shriram Finance Limited. The physical possession of which have been taken by the Authorized Officer of Shriram Finance Limited (Earlier known as Shriram City Union Finance Limited) will be sold on "As is where is", "As is what is", and "Whatever there is" basis in e-auction on 12/02/2025 between 11 AM to 1 PM for recovery of the balance due to the Shriram Finance Limited from the Borrower/s and Guarantor/s, as mentioned in the table. Details of the Borrower/s and Guarantor/s, amount due, short description of the immovable property and encumbrances known thereon, possession type, reserve price and earnest money deposit and increment are also given as:

Table with 6 columns: Name of Borrowers/Co-Borrowers/Guarantors/Mortgagers, Date & Amount of 13(2) Demand Notice, Description of Property, Reserve Price (Rs.) & Bid Increment, Earnest Money Deposit Details (EMD) Details, Date & Time of Auction, Contact Person and Inspection date. Row 1: M/s. KASTURI TEXTILE Proprietor :- Shrinivas Rajnarasu Kasturi, Muncipal House No. 358, New Kaneri Kamalghar, Bhiwandi-421302, Rs. 58,05,683/- (Rupees Fifty Eight Lakh Five Thousand Six Hundred and Eighty Three Only) as per Arbitral Decretal amount award calculation dated 06.05.2021 with further interest and charges as per terms and conditions of the above mentioned Loan agreements under the Cust ID K0605073, Muncipal House No. 358, New Kaneri Kamalghar, Bhiwandi-421302, Rs. 18,88,700/-, Rs.25,000/- and in such multiples, EMD amount to be deposited by way of RTGS/ NEFT to the account details mentioned herein below in favour of Shriram Finance Limited, BANK NAME- AXIS BANK LIMITED, BRANCH - DR. RADHAKRISHNAN SALAI, MYLAPORE, CHENNAI, CANK ACCOUNT NO - Current Account No . 006010200067449, IFSC CODE - UTIB0000006, 12th Feb 2025 & Property Inspection Date:- 01.00 a.m. to 03nd Feb 2025 p.m. Time 11.00 a.m. to 02.00 p.m.

STATUTORY 30 DAYS NOTICE UNDER RULE 8 (5) & (6) OF THE SECURITY INTEREST (ENFORCEMENT) RULES, 2002

The borrower/mortgagor/guarantors are hereby notified to pay the sum as mentioned above along with up to dated interest and ancillary expenses before the date of e-auction i.e. 12/02/2025, failing which the property will be auctioned/sold and balance dues, if any, will be recovered with interest and cost.

The Authorised Officer reserves the right to reject any or all bids without furnishing any further reasons. The online auction will be conducted on website (https://www.disposalhub.com) of our third party auction agency NEXXEN SOLUTION PVT. LTD. and for the place of Tender Submission/ for obtaining the bid form / Tender open & Auction, please visit the website https://www.disposalhub.com and for detailed terms and conditions of the sale please refer to the link https://www.shriramfinance.in/auction provided in the website of Shriram Finance Limited.

Place : Mumbai Date : 28-01-2025 Sd/- Authorized Officer Shriram Finance Limited

DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED

REGI. OFFICE: May Fair, A-11, Second Floor, New Fair Co-Operative Housing Society Ltd., 26, S.V. Road, Bandra (West), Mumbai-400050 Ph.: +91 6357073229, E-mail: cs@dolphinoffshore.com; website: www.dolphinoffshore.com, CIN: L11101MH1979PLC021302

EXTRACTS OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31st DECEMBER, 2024 (₹. In Lakhs except per share data)

Table with 7 columns: Sr No, Particulars, 31.12.2024 Unaudited, 30.09.2024 Unaudited, 31.12.2023 Unaudited, 31.12.2024 Unaudited, 31.12.2023 Unaudited, 31.03.2024 Audited. Row 1: Total Income from Operations (net), 2,962.32, 1,701.88, 192.73, 5,686.85, 806.47, 1,096.52

The above consolidated financial results of Dolphin Offshore Enterprises (India) Limited, its subsidiary have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 27th January, 2025. The statutory auditor have carried out Limited Review of above consolidated & below standalone financial results of the Company.

KEY STANALONE FINANCIAL INFORMATION IS GIVEN BELOW: (₹. In Lakhs except per share data)

Table with 7 columns: Sr No, Particulars, 31.12.2024 Unaudited, 30.09.2024 Unaudited, 31.12.2023 Unaudited, 31.12.2024 Unaudited, 31.12.2023 Unaudited, 31.03.2024 Audited. Row 1: Total Income from Operations (net), 1,335.28, 67.61, 192.73, 1,591.40, 806.47, 1,096.52

1. The above standalone financial results of Dolphin Offshore Enterprises (India) Limited have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 27th January, 2025. The statutory auditor have carried out Limited Review of above standalone financial results of the Company. 2. The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the financial results for the quarter and nine months ended 31st December, 2024 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.dolphinoffshore.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.

Place : Ahmedabad Date : 27-01-2025 On behalf of Board of Directors Dharen Savla Chairman & Director - DIN: 00145587

Laffans PETROCHEMICALS LIMITED CIN: L99999GJ1992PLC018626 Regd. Office: Shed No. C1B/316 GIDC, Panoli, Ankleshwar, Gujarat - 394116 Corporate Office: Gujral House, 601, 6th Floor, 167, CST Road, Next To Axis Bank, Kalina, Santacruz (East), Mumbai- 400098, Tel. No. 022 45159885, E-mail: lp@laffanspetrochemical.com STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DEC, 2024 Rs in Lacs

सखोल र-वच्छता मोहीमांन्दारे र-वच्छता कार्याला गती



सखोल स्वच्छता मोहीमा राबवितांना रस्त्याच्या कडेला असलेली माती उचलून स्वच्छतेसोबतच हवेतील धुळीचे प्रमाण कमी करण्याकडेही विशेष लक्ष दिले जात असून १३ डिसेंबर ते २ जानेवारी कालावधीतील स्वच्छता पंधारवड्यांनंतरही विभागातील डीप क्लिनिंग ड्राईव्ह तसेच सुरु ठेवण्यात आले आहेत.

यांच्या नियंत्रणाखाली से.१० येथील मिनी सीशोरपर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम आणि पर्यटन स्थळ म्हणून गजबजलेला हा परिसर सखोल स्वच्छ करण्यात आला. त्यासोबतच शनिवारी व सोमवारी वाशा विभागातील सायन पनवेल महामार्गाचा भागही सखोल स्वच्छ करण्यात आला.

अशाच प्रकारची मोहीम कोपरखैरणे यामध्ये वाशी विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त श्री. सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली से.१० येथील मिनी सीशोरपर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम आणि पर्यटन स्थळ म्हणून गजबजलेला हा परिसर सखोल स्वच्छ करण्यात आला. त्यासोबतच शनिवारी व सोमवारी वाशा विभागातील सायन पनवेल महामार्गाचा भागही सखोल स्वच्छ करण्यात आला.

अशाच प्रकारची मोहीम कोपरखैरणे यामध्ये वाशी विभाग अधिकारी तथा सहा.आयुक्त श्री. सागर मोरे यांच्या नियंत्रणाखाली से.१० येथील मिनी सीशोरपर परिसरात विशेष स्वच्छता मोहीम आणि पर्यटन स्थळ म्हणून गजबजलेला हा परिसर सखोल स्वच्छ करण्यात आला. त्यासोबतच शनिवारी व सोमवारी वाशा विभागातील सायन पनवेल महामार्गाचा भागही सखोल स्वच्छ करण्यात आला.

उच्चवळ भविष्यासाठी मुलींना सक्षम करूया - विशाल भोसले

सोलापूर, दि.२७ : देशातील मुलींचे भविष्य उच्चवळ करायचे असेल, तर त्यांना सक्षम करणे ही काळाची गरज आहे. मुली सक्षम तेव्हाच होऊ शकतात, जेव्हा कुटुंब, समाज आणि सरकार त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. बालिका ही कुटुंबाची आणि समाजाची जबाबदारी आहे, हे मानून त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांना समान संधी दिली पाहिजे, असे प्रतिपादन बाल विकास प्रकल्प अधिकारी विशाल भोसले यांनी येथे केले. राष्ट्रीय बालिका दिनानिमित्त माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्युरो सोलापूर यांच्या वतीने सु.रा. मुलींची प्रशाला, सेवासदन येथे बालिका संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी भोसले बोलत होते. यावेळी सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, बाल संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड, मुख्याध्यापिका राजश्री रणपिसे आणि माजी अधिकारी सतीश घोडके, पर्यवेक्षक रूचिकेश जाधव, विस्तार अधिकारी ऋषिकेश जाधव आदी प्रामुख्याने उपस्थित होते. रेश्मा गायकवाड म्हणाल्या की, राष्ट्रीय बालिका दिनाचे औचित्य साधून, मुलींच्या

आकांक्षा आणि मेहनतीने समाजात प्रेरणा मिळत आहे. मुलींनी शिक्षण आणि विविध क्षेत्रांमध्ये केलेल्या प्रगतीमुळे समाजात सकारात्मक बदल होत आहे. आजच्या मुली ही फक्त घरासाठी नव्हे, तर देशाच्या उच्चवळ भवितव्यासाठीही महत्त्वाची भूमिका बजावत आहेत. मुलींच्या स्वप्नांना पाठबळ देऊन त्यांना यशस्वी करण्यासाठी पालक, शिक्षक आणि समाजाने सातत्याने प्रयत्नशील राहावे. मुख्याध्यापिका रणपिसे यांनी सेवासदन संस्थेच्या संस्थापिका तथा धोर महिला समाजसुधारक रमाबाई रानडे यांनी महिलांच्या सामाजिक सुधारणाविषयी केलेल्या कार्याची माहिती दिली. देशातील मुलींना सक्षम, शिक्षित आणि स्वावलंबी बनवणे हा राष्ट्रीय बालिका दिनाम गाचा खास उद्देश असून देशातील मुलींना त्यांचे अधिकार आणि हक्क यांबाबत जागृत करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ, सुकन्या समृद्धी योजना, उडान, किशोरवयीन सक्षम ीकरण योजना, मिशन वासल्य, पोषण अभियान, विविध क्रीडा व शैक्षणिक उपक्रम आणि योजनांच्या

माध्यमातून मुलींचे सक्षमीकरण होत आहे, असे अंबादास यादव यांनी प्रारंभिकेवून सांगितले. बालिका दिनानिमित्त विद्यार्थिनींसाठी मला अपेक्षित असेलेला भारत देश, सुकन्या समृद्धी योजनेचे १० वर्षे, विकसित भारतामध्ये महिलांचे योगदान विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आले होते. स्पर्धेचे परीक्षण लक्ष्मी विश्वेश्वर कमळे, दिपाली संजय बोरसे, मीरा राहुल राक आणि स्वप्ना पुष्कराज केळकर यांनी केले. विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे- प्रथम क्रम ई.कु. स्नेहा गुरुनाथ नलावे, द्वितीय कु. धनश्री गणेश सालुंखे, तृतीय कु. विजयालक्ष्मी विकास झांबरे, उत्तैजनाथ कु. पायल हरी जगताप आणि कु. कांचन विष्णु पाटील आणि प्रश्मंजुधा स्पर्धीतील विजेते पुढीलप्रमाणे- कु. मिरबाह अब्दुल कादर मुजावर, कु. भाग्यलक्ष्मी काशिनाथ दोडमनी, कु. प्रज्ञा विशाल कांबळे, कु. तनुजा शरद पवार, कु. विजयालक्ष्मी विकास झांबरे यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी बेटी बचाओ बेटी पढाओ ची सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली.

धुळे जिल्हा पोलीस दलाचे काम उल्लेखनीय - जयकुमार रावल

धुळे, दि. २७ : धुळे जिल्हा पोलीस दलाचे काम अत्यंत उल्लेखनीय असून येत्या काळात जिल्हातील चारही तालुक्यात पोलिसांसाठी निवासस्थाने बांधण्यात येतील, असे प्रतिपादन राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हाचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी केले. धुळे पोलीस दलातर्फे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस वेबसाईटचे उद्घाटन, मुद्देमाल हस्तांतरण सीज्हा, धुळे मॅरिथॉन सोज्हा -३ टी-शर्ट तसेच पालकमंत्री रावल यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते.

जयकुमार रावल यांनी केले. धुळे पोलीस दलातर्फे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस वेबसाईटचे उद्घाटन, मुद्देमाल हस्तांतरण सीज्हा, धुळे मॅरिथॉन सोज्हा -३ टी-शर्ट तसेच पालकमंत्री रावल यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री रावल म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलात

जयकुमार रावल यांनी केले. धुळे पोलीस दलातर्फे नव्याने तयार करण्यात आलेल्या जिल्हा पोलीस वेबसाईटचे उद्घाटन, मुद्देमाल हस्तांतरण सीज्हा, धुळे मॅरिथॉन सोज्हा -३ टी-शर्ट तसेच पालकमंत्री रावल यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री रावल म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलात

PUBLIC NOTICE
NOTICE is hereby given to the public at large that my client **Mrs. RABIYA MOHAMMED YUNUS ANSARI**, the owner of Flat No. 301, Third Floor, of the Building No. 1, RADIANT CHS LTD. Situated at Survey No. 522/2, Naya Nagar, Mira Road (East), Dist. Thane-401107. That my client was in possession of the Original Share Certificate, issued by the RADIANT Co-op. Hsg. Soc. Ltd., of the above said Flat, has been lost/misplaced on 13/07/2024, and a complaint has been lodged at Naya Nagar Police Station on 27/01/2025, bearing Lost Report No. 3369-2025. That any person finding the said Original Share Certificate, should hand over to my client. That any person having any right, interest, claim, charge on the basis of the said Original Share Certificate, should stake claim, if any, within 7 days from the date of publication of this Notice and after stipulated time, my client shall disown the said original Share Certificate of the above mentioned flat. **SHAHID ILAHI ANSARI (Advocate)** 302, E-Wing, Glory CHS Ltd., Near GCC Club, Mira Road (E), Dist. Thane-401107. Date: 28/01/2025

जाहीर सूचना
माझे अगेली श्रीमती एस्सेबीओशा वाद्य, श्री. अन्वोनी जोआओ वाद्य, कुमारी जेनीफ वाद्य व श्री. अन्वोनी जोआओ वाद्य हे खोली क्र.बी/१/६, ओप नमो सुलतम मुसलम को-ऑप. होमिंग सोसायटी लि., गिराजी नगर, बाकोला ब्रिज, सातळक (पूर्व), मुंबई-४०००५५ या जागेबाबत कायदेशीर वास्तदार व दावेदार असून मी यांच्यासह संबंधित आहे. माझे अगिलानी मुदू केले आहे की, उपरोक्त खोलीचे मूळ दस्तावेज त्यांच्याकडून हरवले आहेत आणि सदर सोसायटीद्वारा विलीन खोली जागेचे भाग प्रमाणपत्र माझ्या अगिलाकडून गहाळ झाले आहे आणि ते गोप्य ठेवण्यात आले आहे. माझ्या अगिलानी मयत व्यक्तीचा नावावरून सदर खोली जागा हस्तांतरणाबाबत संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज केला आहे. माझे अगिलानी मुदू केले आहे की, ते सदर खोली जागेचे दावेदार आहेत तसेच खालील अनुस्यूचित सविस्तर मुदू केलेली जागा माझ्या अगिलानी मयत आई श्रीमती वेमावटीय ए. वाद्य यांच्या नावे होती, यांचे गोप्य येथे द जनेवारी, २०१३ रोजी निधन झाले आणि त्यांचे वडील जोआओ सेल्वेडोर वाद्य यांचे मुंबई येथे ११ ऑक्टोबर, १९७३ रोजी निधन झाले. जर कोणा व्यक्तीस सदर खोली जागेबाबत विक्री, ताण, भाडेपट्टा, मालकीहक्क, बंधी, अदलाबदल किंवा अन्य इतर प्रकारे काही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीकरणाकडे योग्य पुराव्यांसह सदर सूचना प्रकाशनापासून १५ दिवसांत कळवावे. अन्यथा असे सर्व दावा स्वयं किंवा प्रतिगत आहेत असे समजले जाईल.

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

PUBLIC NOTICE
Notice is hereby given that the share certificate for 2960 equity shares bearing Folio No. B002113, Certificate No. 424202 and distinctive Nos. 1242509443 - 1242512402 of Mahindra & Mahindra Ltd., standing in the name(s) of Suresh Balakrishnan & Sheela Balakrishnan has/ have been lost or mislaid and the undersigned has/ have applied to the company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any person who has a claim in respect of the said shares should lodge such claim with the company at its Registered Office, Gateway Building, Apollo Bunder, Mumbai - 400001, within 15 days from this date; else the certificate will proceed to issue duplicate certificate(s).

सूचना

क्र.	भाषाप्रकारचे नाव	कंपनीचे नाव	फोलियो क्र.	प्रमाणपत्र क्र.	उत्पन्नक्रमांक	भाषांची संख्या
१	कन्या संघ	इंडसट्रिज बँक लि.	0000१२३३	६३८१६३	२२३४९८१५-२२३४९८१९९	६४०५, भाग भरणा केलेले १,१०/- एकूण ६४०५ भाग भरणा केलेले १,१/-

जर कोणा व्यक्तीस सदर शेअर्सबाबत काही दावा असल्यास त्यांनी मे. इंडसट्रिज बँक लिमिटेड, वाचे नोंदणीकरण कार्यालय: २००१, जनरल विमया रोड (कॅन्टोन्मेंट), पुणे-४११००१/किंवा वाचे आरओ ये. लिंक इन्टरहॉम इंडिया लिमिटेड, सी-१०१, २०१० मार्क, एन.बी.एस. मार्ग, विक्रोली (पश्चिम), मुंबई-४०००८३ येथे सदर सूचना प्रकाशन तात्कायानु १५ दिवसांत कळवावे. अन्यथा मे. इंडसट्रिज बँक लिमिटेड यांच्याकडून उपरोक्त फोलिओकरिता दुय्य भागप्रमाणपत्र विलीन केले जाईल.

दिनांक: २०-०१-२०२५

भाषाप्रकारचे नाव कन्या संघ

Grindwell Norton Ltd
5th Level, Leela Business Park, Andheri-Kurla Road, Marol, Andheri (East), Mumbai Maharashtra 400059

Notice is hereby given that the certificate(s) for the mentioned securities of the Company have been lost/misplaced and the holder(s) of the said securities have applied to the Company to issue duplicate certificate(s). Any person who has claim in respect of the said securities should lodge such claim with the company at its Registered Office with in 15 days from this date, else the company will proceed to issue duplicate share certificate(s) without further intimation.

Name(s) of holder(s) and Jt. holder(s), if any	Kind of securities & Face value	No of Securities	Folio no	Distinctive No	Certificate Nos.
Sandhya Ashok Oundhakar	Ordinary shares with a face value of ₹ 5/-	350	GNA0002952	46086021 to 46086370	B80369

The Public are hereby cautioned against purchasing or dealing in any way with the above referred share certificate(s). Any person who has any claim in respect of the said share certificate(s) should lodge such claim with the Company or its Registrar and Transfer Agents Link Intime India Private Limited 247 Park, C-101, 1st Floor, L. B. S. Marg, Vikhroli (W) Mumbai-400083. TEL: 8108167677 within 15 days of publication of this notice after which no claim will be entertained and the Company shall proceed to issue with the Duplicate Share Certificate(s). Place: Mumbai Name(s) of the holder(s) / Legal Claimant: Sandhya Ashok Oundhakar Date: 28-01-2025

जाहीर नोटीस
सर्व संबंधितां या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, माझे अमरदास वामनराव भरे आणि सुमेधा अमरदास भरे यांनी खालील मिळकत जिंढेर रामायण यादव आणि उंप्रेर रामायण यादव आणि १) रामायण रा यादव २) संजय अरविंद यादव यांमदी देणग यांच्याकडून दि.२०/१०/२०२४ रोजीचा विक्री कराराद्वारे खरेदी केली आहे. मिळकतीचे वर्णन - सदनिका ४०९, इमारत क्र. ३, आता सुधारित इमारत क्र. ३, सुधारित बिल्डिंग क्र. ८ 'नर्मदा मोहन सोल्यार एस. लि., नवीन सर्व्हे क्रमांक 351, हिंसा क्रमांक 4 / अ, 4-ब आणि 6, गाव चुचंद्र, वर्सद, जिल्हा पालघर 1) जिंढेर रामायण यादव 2) उंप्रेर रामायण यादव आणि 3) उषायेची रामायण यादव यांनी सदर सदनिका के. एम डेवळपर्वत कडून दि.११/०१/२०१८ (दस्त क्र.वर्सद-६/२५६८/२०१८) रोजीच्या विक्री कराराद्वारे खरेदी केली होती. उषायेची रामायण यादव यांचा दि.०७/०८/२०१९ रोजी निधन झाले, त्याच्या मागे जिंढेर रामायण यादव, उंप्रेर रामायण यादव, रामायण यादव आणि संजय अरविंद यादव हे कायदेशीर वास्त आहोत म्हणून मी यादारे सामान्य लोकांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने या फल्टवर विक्री, गहाण, शुक्रे, भेट, ताणा, भाडेकरू, धारणाधिकार, वास्त अतिकार किंवा फायदेशीर हक्क / व्याज किंवा अन्यथा येे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यास कार्यालय क्र. 11, पहिला मजला, सीव्हीडूस कॉर्पोर., प्लॉट क्र. 19A, से. 25, नेत्रळ (पू.), नवी मुंबई - 400706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटीशस आत्मसात्त चौदा दिवसांच्या आत कोणताही हक्कत न आल्यास, सदरच्या मालमतेवर/दस्तावर कोणताही दावा नाही असे मुद्दीत घरले जाईल.

होरा वी डेमला (वकील उच्चा न्यायालय, मुंबई)

Date: 28.01.2025

जाहीर नोटीस
सर्व संबंधितां या जाहीर नोटीसद्वारे कळविण्यात येते की, माझे अगिल शिवानी अनिल कुमार यांना खालील मिळकत सविता दलपत साक्षीया उर्फ (सविता दलपत सोलंकी) मालकाकडून खरेदी करायची आहे. मिळकतीचे वर्णन - सदनिका 22, प्रथमेश बिल्डिंग १ को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, सर्व्हे नंबर ८अ हिंसा क्रमांक १८ आणि सर्व्हे नंबर ८अ हिंसा क्रमांक १९, गाव विावर, तालुका वर्सद, जिल्हा पालघर (ठाण) सविता दलपत साक्षीया उर्फ (सविता दलपत सोलंकी) या कायदेशीर वास्त आहेत. म्हणून मी यादारे सामान्य लोकांकडून दावे किंवा आक्षेप आमंत्रित करतो की कोणत्याही व्यक्तीने या फल्टवर विक्री, गहाण, शुक्रे, भेट, ताणा, भाडेकरू, धारणाधिकार, वास्त अतिकार किंवा फायदेशीर हक्क / व्याज किंवा अन्यथा येे काही दावा केला आहे त्यावर कोणताही दावा आणि आक्षेप असल्यास कार्यालय क्र. 11, पहिला मजला, सीव्हीडूस कॉर्पोर., प्लॉट क्र. 19A, से. 25, नेत्रळ (पू.), नवी मुंबई - 400706 येथे या प्रकाशनाच्या सदर नोटीशस आत्मसात्त चौदा दिवसांच्या आत कोणताही हक्कत न आल्यास, सदरच्या मालमतेवर/दस्तावर कोणताही दावा नाही असे मुद्दीत घरले जाईल.

होरा वी डेमला (वकील उच्चा न्यायालय, मुंबई)

Date: 28.01.2025

जाहीर सूचना
यादारे सूचना देण्यात येत आहे की श्रीमती सुरिंदर कोर सबलोक आणि मिस. तवलीन इंद्रजित सिंग सबलोक, 21 - आशिय को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि., बी वींग, फ्लॉट 902, मनीष नगर, अंधेरी पश्चिम येथे गहाणच्या आमचे मूळ शेअर प्रमाणपत्र क्रमांक 000041 हरवले आहेत. 201 ते 205 (पाच शेअर्स) पर्यंत विशिष्ट संख्या असलेले, ड्युलिकेट शेअर सर्टिफिकेट देण्यासाठी आम्ही उक्त सोसायटीच्या सेक्रेटरीकडे अर्ज केला आहे. कोणाही दावा, हक्क, शीक, व्याज, धारणाधिकार किंवा ताण, गहाण इत्यादी कोणत्याही व्यक्ती/व्यक्तींनी ही नोटीस जारी केल्यापासून पंधरा दिवसांच्या आत त्या सोसायटीच्या सचिवाला लेखी कळवावे. त्यात अयशस्वी झाल्यास, त्याविरुद्ध कोणताही दावा प्रलंबित नाही असे मानले जाईल आणि सचिव, श्रीमती सुरिंदर कोर सबलोक आणि मिस. तवलीन इंद्रजित सिंग सबलोक यांना ड्युलिकेट शेअर प्रमाणपत्र जारी करतील. मात्र, त्यांवर कोणत्याही स्वरूपाचा दावा मान्य केला जाणार नाही.

सही/-
सचिव +91 93239 1202821
आशिय सहकारी गृहनिर्माण संस्था लि.
मनीष नगर, अंधेरी पश्चिम 400053
दिकाण : मुंबई
दिनांक : 27.01.2025

PUBLIC NOTICE
Advocate - Adv. Anuj K. Tiwari
Mobile No. 8149857083
IN THE COURT OF HON'BLE ADHOC DISTRICT JUDGE-3 AND ADDL. SESSION JUDGE SMT. V.L.BHOSALE THANE, AT THANE
Civil M.A. 14/2025 Exhibit No. 6
1. MR. VIJAYVA. HEGDE Age 59 years, occ. Business
2. MRS. JYOTHI VIJAYAHEGDE Age 51 years, occ. house wife
Both are residing at D. No. 7-208, G(16), Arthath App. Belkari, Pranthy, Moodbidri, Dakshina Karnataka, Karnataka- 574227. ...Applicants
Vs
SARIKA JADHAV Age 40 years, occ. Service Residing at Naleshrwar Chwal Alkapuri Achale Road, Opp. G.D. Idea School Nalaspore East, Dist. Palghar -401209. ...Respondent
Whereas the Applicants vs. 1) MR. VIJAYVA. HEGDE, 2) MRS. JYOTHI VIJAYAHEGDE, Both are residing at D. No. 7-208, G(16), Arthath App. Belkari, Pranthy, Moodbidri, Dakshina Karnataka, Karnataka- 574227, filed that the above Civil M.A. No. 14/2025 states us. 6 to 11 of Hindu Adoption and Maintenance Act 1956 for getting Adoption of Daughter of SARIKA JADHAV, daughter Kumar. Palak Sarika Jadhav before the Hon'ble Court of Adhoc District and Session Judge Thane, for the purpose of Adoption as the Respondent was single mother custody/possession of this Daughter and unable to look after her due to her work time schedule. The District Ad Session Judge Thane has fixed the date of 27/02/2025 for hearing the said application. Take Notice that if any one has Objection may filed their objection within 30 days from the date of this publication through Self or through their Advocates in the said court on or before 27/02/2025 from the date of publication of said Notice. Objection arose after this date shall not be taken into consideration. If no objection received within the aforesaid period, then the court may give an ex-parte hearing and order may be passed accordingly. Given under my hand seal of this court on this 23rd day February 2025.

Sd/-
Clerk
By Order
Sd/-
Superintendent,
District and Session Court Thane.

DOLPHIN OFFSHORE ENTERPRISES (INDIA) LIMITED

REGI. OFFICE: May Fair, A-11, Second Floor, New Fair Co-Operative Housing Society Ltd., 26, S.V. Road, Bandra (West), Mumbai-400050
Ph.: +91 6357073229, E-mail: cs@dolphinoffshore.com; website: www.dolphinoffshore.com, CIN: L11101MH1979PLC021302

EXTRACTS OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31ST DECEMBER, 2024 (₹. In Lakhs except per share data)

Sr No	Particulars	QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED			YEAR ENDED
		31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.03.2024 Audited	
1	Total Income from Operations (net)	2,962.32	1,701.88	192.73	5,686.85	806.47	1,096.52	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	1,648.73	1,285.12	45.04	3,728.40	309.59	(131.70)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	1,648.73	1,285.12	45.04	3,728.40	411.09	26.35	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	1,555.94	1,292.06	45.04	3,603.17	411.09	557.28	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,753.99	1,325.79	138.73	3,842.12	504.79	543.43	
6	Equity Share Capital (Face Value of ₹. 1/- per share)	400.05	400.05	400.05	400.05	400.05	400.05	
7	Other Equity	-	-	-	-	-	21,732.62	
8	Earning per share of ₹. 1/- each (from Continuing and Discontinuing Operations) Basic (in ₹.) Diluted (in ₹.)	3.89 3.89	3.23 3.23	0.11 0.11	9.01 9.01	1.22 1.22	1.59 1.59	

The above consolidated financial results of Dolphin Offshore Enterprises (India) Limited, its subsidiary have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 27th January, 2025. The statutory auditor have carried out Limited Review of above consolidated & below standalone financial results of the Company.

KEY STANALONE FINANCIAL INFORMATION IS GIVEN BELOW: (₹. In Lakhs except per share data)

Sr No	Particulars	QUARTER ENDED			NINE MONTHS ENDED			YEAR ENDED
		31.12.2024 Unaudited	30.09.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.12.2024 Unaudited	31.12.2023 Unaudited	31.03.2024 Audited	
1	Total Income from Operations (net)	1,335.28	67.61	192.73	1,591.40	806.47	1,096.52	
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	368.69	(12.69)	45.04	497.57	309.59	(114.82)	
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	368.69	(12.69)	45.04	497.57	411.09	43.23	
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	275.90	(5.75)	45.04	372.34	411.09	574.16	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	275.90	(5.75)	45.04	372.34	411.09	574.16	
6	Equity Share Capital (Face Value of ₹. 1/- per share)	400.05	400.05	400.05	400.05	400.05	400.05	
7	Other Equity	-	-	-	-	-	14,527.55	
8	Earning per share of ₹. 1/- each (from Continuing and Discontinuing Operations) Basic (in ₹.) Diluted (in ₹.)	0.69 0.69	(0.02) (0.02)	0.11 0.11	0.93 0.93	1.22 1.22	1.63 1.63	

1. The above standalone financial results of Dolphin Offshore Enterprises (India) Limited have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at its meeting held on 27th January, 2025. The statutory auditor have carried out Limited Review of above standalone financial results of the Company.
2. The above is an extract of the detailed format of quarter and nine months ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The Full format of the financial results for the quarter and nine months ended 31st December, 2024 are available on the Stock Exchange website (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the Company's website (www.dolphinoffshore.com). The same can be accessed by scanning the QR code provided below.

Place : Ahmedabad
Date : 27-01-2025

On behalf of Board of Directors
Dharen Savla
Chairman & Director - DIN: 00145587

पालकमंत्री रावल यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री रावल म्हणाले की, प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दलात